

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या
नामवंत साहित्यिकास, विंदा करंदीकर
जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी
निवड समितीची पुनर्रचना.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: विंदापु-१०१४/प्र.क्र.११२/२०१४/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १६ मार्च, २०१६.

वाचा :- मराठी भाषा विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि.१२ फेब्रुवारी,२०१५.

शासन शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५ च्या शासन निर्णयामध्ये परिच्छेद क्र.४ नंतर खालील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे.

“उपरोक्त निवड समितीच्या अशासकीय सदस्यांना वित्त विभाग, शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ३ मार्च, २०१० व शासन निर्णय क्र.बैठक-२०१२/प्र.क्र.१/सेवा-५, दिनांक २४ मे, २०१२ अन्वये निश्चित करण्यात आल्याप्रमाणे प्रवास भत्ता, दैनिक भत्ता व बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल.”

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०३१६१६०००५४५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,

२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,

३. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
८. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
९. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
१०. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे,
११. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
१२. भाषा - ३ (संग्रहार्थ).